

जिल्हा परिषदेच्या गट- क (वर्ग ३) व
गट-ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्यांच्या
बदल्यांच्या घोरणांची अंमलबजावणी

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब -०७१२/प्र.क्र.१५५/आस्था१४

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: २४ ऑक्टोबर, २०१३

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: जिपब०७१२/प्र.क्र.१५५/आस्था१४, दिनांक १८ एप्रिल, २०१३
- २) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब०७१२/प्र.क्र.१५५/आस्था१४, दिनांक ३० एप्रिल, २०१३
- ३) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब०७१२/प्र.क्र.१५५/आस्था१४, दिनांक ४ मे, २०१३
- ४) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब०७१२/प्र.क्र.१५५/आस्था१४, दिनांक २९ जून, २०१३

शासन शुध्दीपत्रक:-

उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग ३) व गट ड (वर्ग ४) कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची मार्गदर्शक तत्त्वे विहित करण्यात आली आहेत. या शासन निर्णयातील प्रकरण १, अनुक्रमांक ८- इतर घोरणात्मक बाबी १२) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद अंतर्भूत करण्यात आली होती.

सर्वसाधारण बदल्या होवून एक महिना उलटल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी सर्व संवर्ग मिळून कमाल २० च्या मर्यादेपर्यंत त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी/ विनंतीच्या आधारे वर्षभरात केव्हाही बदलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बदलीची शिफारस केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांची रिक्त पदी बदली करावी. मात्र अश्या बदल्या एका तालुक्यात ३ पेक्षा अधिक असणार नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यास त्याच्या मूळ जागेवर पुन्हा पदस्थापना देण्यात येऊ नये. मात्र तक्रारीवरून बदलीचा विचार करताना अगोदर ७ दिवसांच्या आत तक्रारीतील तथ्यांची शहानिशा किमान वर्ग १ च्या अधिकाऱ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करणे आवश्यक राहिल तदनंतर त्याबाबत कार्यवाही करावी.

२. लोकप्रतिनिधींची मागणी व जिल्हा परिषद अध्यक्षांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर त्यांना प्रशासनाच्या दृष्टीने परिणामकारकरित्या अंमलात आणण्यासाठी सदर तरतूदीमधील मात्र अश्या बदल्या एका तालुक्यात ३ पेक्षा अधिक असणार नाहीत., हे वाक्य वगळण्यात येत आहे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१३१०२४१५४६२४३४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ग.के.रहाटे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अपर मुख्य सचिव
२. मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
३. मा.मंत्री, ग्राम विकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
४. मा.राज्यमंत्री, ग्राम विकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
५. सचिव /विभागीय आयुक्त (सर्व विभाग)
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
७. उपायुक्त(आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
८. सर्व कार्यासने, ग्राम विकास विभाग
९. निवड नस्ती कार्या.क्र.आस्था१४, ग्राम विकास व जल संधारण विभाग.